

VEDL/Sec./SE/23-24/156

November 25, 2023

BSE Limited
Phiroze Jeejeebhoy Towers
Dalal Street, Fort
Mumbai – 400 001

National Stock Exchange of India Limited "Exchange Plaza" Bandra-Kurla Complex, Bandra (East), Mumbai – 400 051

Scrip Code: VEDL

Subject: Newspaper Advertisement – Loss of Share Certificates

Dear Sir/Ma'am,

Pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended from time to time, please find enclosed the copies of the Newspaper Advertisement for intimation of loss of share certificates of the shareholders of the Company published today i.e. November 25, 2023 in the following newspapers:

- 1. Financial Express (English)
- 2. Navshakti (Marathi)

We request you to kindly take the above information on record.

Thanking you.

Yours faithfully,

For Vedanta Limited

Prerna Halwasiya
Company Secretary and Compliance Officer

Enclosed: As above

VEDANTA LIMITED

REGISTERED OFFICE: Vedanta Limited, 1st Floor, 'C' wing, Unit 103, Corporate Avenue, Atul Projects, Chakala, Andheri (East), Mumbai – 400093, Maharashtra, India | T +91 22 6643 4500 | F +91 22 6643 4530 Email: comp.sect@vedanta.co.in | Website: www.vedantalimited.com

POSSESSION NOTICE (for immovable property) [Rule 8(1)]

(INCORPORATION) RULES 2014)
BEFORE THE REGIONAL DIRECTOR
NORTHERN REGION. NEW DELHI
IN THE MATTER OF

THE COMPANIES ACT, 2013, ECTION 13/41 OF COMPANIES ACT, 2013 READ WITH RULE 30(5) (A) OF THE COMPANIES (INCORPORATION) RULES, 2014

Company to change its Registered office fro "NCT of Delhi" to "State of Haryana".

wer er utem" to "State of Haryana". Any person whose intered is likely to be affected by the proposed change of the registered office. Justice of the state of

House No. 210, Ground Floor, Block Molar Band Extension, Badarpur, South Delhi, New Delhi-110044, Emerald Homedevelopers Private Limited

DEBTS RECOVERY TRIBUNAL CHANDIGARH (DRT 2) CHANDISARTI (DR. 1.2)
1st Floor SCO 33-34-35 Sector-17 A, Chandigarh
(Additional space allotted on 3d and 4th Floor also:
Case No. OA/767/2021

Summons under sub-section (4) of section 19 of
the Act, read with sub-usic (2A) of rule 5 of the
Debt Recovery Tribunal (Procedure) Rules, 1983.

VS M/s Kalra Industries 1) M/s Kalra Industries

MWS-kara industries
MWS-kara industries
I Plot No. 7 Gail No. 3 Behind Mit
Ubblic School Saran Industrial Ar
list. Faridabad, Haryana Throu
roprietor Mr. Bijender Kumar, Far
aryana. 2) Bijender Kumar, Far
arayana Dass, H No. 399 Sec
aridabad, Haryana. 3) Pooja

Whereas, QA/767/2021 was listed before Homble Presiding Officer/Registrar on 28/86/2023. Whereas this Hom bit Tribural is pleased to issue summons/hotice on the said application under section 19(4) of the Act. (QA) Held against you for recovery of debts of Rs.1.17.77,462.63 (Rupees One Crore Seventeen Lakh Seventy Severn Thousand Four Hundred Stryt Two and Sixty Three palsa only) (application along with context officer unmers side. among the property of the palsa only) (application along with context officer unmers side. among the property of the property of the who context officer unmers side. among the property of p

or, ginal app.
a Tribunal.
liable to account for ...
d by sale of secured asse...
d properties in the ordinary ...
and deposit such sale!
 "maintained with the ...
holding securi"

and the seal of thi

Registrar I/o DRT-II, Chandigarh

Sdi 2023 Bharat Pal Singh Director DIN: 00659473 House No. 411, Sector-17 Faridabad, Haryana-121002

Exh. No. 20109 Canara Bank

| Name of address of Borrower/ | Description of the | Date of Demand Notice and | Amount as per |
|---|---|--|----------------|
| Co-Borrower/Mortgagor | Immovable property | Date of possession | demand notice |
| Mr. Ukar Singh Slo Jalam Singh, House No. 48, | All that Part & | Date of Demand Notice: 24.08.2023 | Rs. 2,20,031/- |
| Rajputo Ka Bas, Guda Narkan, Gura Narkhan, Sonai | Parcel of Residential | Date of possession: 22.11.2023 | as on |
| Manji, Pali, Rajasthan-306401, Mrs. Pista Kanwar W/o Ukar Singh, House No. 48, Rajputo Ka Bas, Guda Narkan, Gura Narkhan, Sonai Manji, Pali, Rajasthan-306401, Also At; House no. 49, Rajputo Ka | property admeasuring 001, Gram Guda Narkar bounded as follows: Bo | 1838.25 Sq. Ft, situated at Patta No. n, Tehsil & Distt Pall Rajasthan which is nundaries: East: Madan Singh, West: Road & Door, South: Ratan Singh | and interest |

Date: 25-11-2023

Chola COMPANY LIMITED
CONCRETE CONTROL CONTROL

Corporate Office: Chola Crest C 54 & 55, Super B - 4, Thiru Vi Ka Industrial Estate, Guindy, Chennai-600032, India, Branch Office: 1st & 2nd Floor, Plot No.6, Main Pusa Road, Karol B

| Name and Address of the Applicant/s | Loan Amount | Date of Demand Notice & Amount Outstanding | Description of the property/ Secured Asset |
|--|------------------|--|---|
| Loan Account No. HEO1ELD00000000655 & HEO1ELD00000002251 1.LATE AJAY PAL SINGH (REP. BY ALL SURVIVING LEGAL HEIRS) (Applicant) | Rs 26616622/- | 16/11/2023 Rs. 25964989.00 (Rupees Two Crore | Built Up Plot No.Wz- 1573 Land Measuring 300Sq.Yds. Out Of |
| Opputation (I.C. Applicant) JASU CHOUDHAY (C.A. APPLICANT) JASU CHORNO (J.C. APPLICANT) JASU CH | AGAR, NEW | Fifty Nine Lakhs Sixty Four Thousand Nine Hundred & Eighty Nine Only) as on 16/11/2023 | khasra No.1573, Situated In The Area Of Village Tihar, New Delhi, Which Is Bounded As Under: East-Road, West- Others Property, North Road, South Others |

APM TERMINALS

GUJARAT PIPAVAV PORT LIMITED

Kegu. Omce: Fipavav Port, At Post Rampara-2 via Rajula,
Dist. Amreli Gujarat 365 560
CIN: L63010GJ1992PLC018106 Tel: 02794 242400 Fax: 02794 242413

NOTICE TO THE SHAREHOLDERS

NOTICE TO THE SHAREHOLDERS

Notice is hereby given pursuant to Section 110 of the Companies Act, 2013 (the Act') read with Rule 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 (the Rules') that Gujarat Pipavav Port Limited (the Company), has on 23rd November 2023 completed sending emails through KFin Technologies Limited (the Registra and Share Transfer Agent/ KFinecth) along with the details of Login 110 and Password to the members whose email id is registered with the Depositories or with the Company, for seeking Sharcholder's approval for the following resolution:

*Appointment of Mr. Steven Coert Deloor (DIN: 10337166) as Director of the Company are seeking Sharcholder's approval for the following resolution:

*Appointment of Mr. Steven Coert Deloor (DIN: 10337166) as Director of the Company are seeking Sharcholder's approval for the following resolution:

*Appointment of Mr. Steven Coert Deloor (DIN: 10337166) as Director of the Company are seeking Sharcholder's approval for the Company are seeking Sharcholder's properties of the Company are seeking Sharcholder's properties of the Company are seeking Sharcholder's properties of the Company and Circular No. SEBJ/HO/CFD/CFD-PoD-2P/CIR/2023/167 dated October 7, 2023 issued by the Securities and Exchange Board of India (SEBJ), the resolution is proposed to be passed by way of Remote E-voting only by the Members of the Company. The Ministry of Corporate Affairs and SEBJ vide circulars mentioned above have until September 30, 2024, dispensed with the requirement for issuing the hard copies of documents for passing of Ordinary and Special Resolutions by the Members. Pursuant to the aforesaid Circulars, the Company has sent Postal Ballot Notice in Electronic form only and hard copy of Postal Ballot Nembers of Notice along with Postal Ballot Forms and pre-paid business envelope will not be sent to the Members for this Postal Ballot Members who have not registered their email address and in consequence the e-voting notice could not be serviced are re

details in Form ISR 1. The form can be obtained from https://fis.armice.ncom/ clientesrvices/iss/default.aspx
The said notice of Postal Ballot is also placed on the website of the Company www.pipavav.com
The Board of the Directors of the Company has appointed Mr. Himanshu S. Kamdar (Membership
No. 517) and in his absence Mr. Jayesh M. Shah, (Membership No. 5637) Partners, M/s. Rathi &
Associates, Practicing Company Secretaries, to scrutinize the e-voiting process in a fair and transparent
manner. The Serutinizer, after completion of scrutiny of the votes received, will submit his report in
writing to the Company. The results of the said voting will be declared in accordance with the provisions
of Section 110 of the Act read with Rule 22 of the Companies (Management and Administration) Rules,
2014 by 26th December 2023. The results of Postal Ballot will be displayed on the Company's website
www.pipavav.com and will be submitted to National Stock Exchange of India Limited (NSE) and BSE
Limited (RSE), where the Equity Shares of the Company are listed.

www.pipava.com and will be submitted to National Stock Exchange of India Limited (NSF) and BSE Limited (ISE), where the Equity Shares of the Company last lessed.

As required under Regulation 4 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements), Regulations, 2015 and Rule 22 of the Rules, the Company has engaged the services of KFin Technologies Limited to provide Remote E-voting facility to the Members of the Company. The voting rights of Members shall be reckoned on the paid-up value of shares registered in the name of the member(s) on 218 November 2023 (cul-off date) and the notice has been sent to Members by email to those members who have registered their email ids), whose names appear in the Register of Members Beneficial Owners on that date.

Members are requested to note that they can east their vote online commencing from 9.00 am on 26th November 2023, 11f 5.00 p.m. on 25th December 2023. Please note that the e-voting modale will be disabled for voting thereafter.

Contact details of the person responsible to address the grievances connected with the electronic voting are: Ms.C. Shobha Anand, Dy Vice President, Toll Free No. 1800 3004001 at KFin Technologies Limited (Dnit: Gaipart Pipasava Port Limited) Selenium Building B, Plot No. 31.8. 32, Gachibowit, Financial District, Namakramguda, Hyderabad-500032, Telangana State, India.

For and on behalf of the Board Place: Mumbal

Place : Mumbai Date : 23rd November 2023

Website: www.taurusmutualfund.com

Fund") w.e.f Friday, 01 December 2023.

Taurus ELSS Tax Saver Fund /Formerly known as Taurus Tax Shield) Taurus Discovery (Midcap) Fund

Taurus Ethical Fun

Taurus Ethical Fund
Taurus Banking and Financial
Services Fund
Taurus Nifty 50 Index Fund

TAURUS ASSET MANAGEMENT COMPANY LIMITED
CARL USF 196MH 1999; PCC, 105 floor, 301-304. Chandravillas Co-op
Permises Society Add. AMIL cating 2, 8 Ahall Industrial Estate, 10ff. Mahakal
Caves Road, Andher-East, Mundai - 400 903 fte 102 - 6024 2700
Emil: customerare/galvaremunitation/cm A Copy of SAI, 505 and KMs of the schemes of Taurus Mutual Fund along
with application form may be obtained from Fund's

For and on behalf of the Board Manish Agnihotri Company Secretary ACS No. 12045

TAURUS

1.56

-000

PUBLIC NOTICE

Ve M/s Kayaar Nutri Foods LLF ereby announce that partners as decided to shift its registered ffice from Shed No.1 1st F 1asood Pur Dairy Farm Vasan' unj New Delhi-110070 to Khasra unj New Delhi-110070 to Knasia lo. 1170, Behrampur Road, ISIDC, Phase - VII, Gurugram, Jaryana, 122004. Anyone having an objection

KAYAAR NUTRI FOOD LLP

M.: 9582818178, 9871692119

Contact detail: siddharth.doshi@in.ey.com TAMILINADU INDUSTRIAL DEVELOPMENT CORPORATION LIMITED No.19-A, Rukmini Lakshmipathi Road, Egmore, Chennal - 600 008. Phone-91-442855473 28554480 | Fax:+91-442853729, Website: https://lideo.com

e vedanta

NOTICE

NOTICE NOTICE is hereby given that the following Share Certificates of face value Re. 1/- of the Company as per details given hereunds have been reported LOST/MISPLACED and if NO OBJECTION is received within 15 days from the date of publication of this

| S. | Name of Shareholder(s) | Folio No. | Shares | Distinct | ive Nos. | Certificate No. | |
|-----------------|---------------------------|------------|--------|-----------|-----------|-----------------|--|
| No. | | FOIIO NO. | Snares | From | То | Certificate No. | |
| 1 K S Narayanan | | SGL106609 | 800 | 868643788 | 868644587 | 838424 | |
| 2 | Shah Sanjay Pravinchandra | SGL125966 | 200 | 866061116 | 866061315 | 1101670 | |
| 3 | Neeta Ashok Sharma | SGI 108483 | 200 | 866265440 | 866265639 | 833391 | |
| 3 | Mr. Ashok Manohar Sharma | SGL108483 | 200 | 800203440 | 800203039 | 833391 | |
| 4 | Mr. Dau Lal Bihani | D 003180 | 4080 | 392637971 | 392640010 | 820334 | |
| * | WII. DAU LAI BITATI | D 003180 | 4080 | 700050474 | 700000010 | 020334 | |

000



Sd/-(Smit Kumar)

from the date of Notification

18, Itwara, Bhopal- 462001

New Grain rket, Totapuri Ro Dist – Sangrur, Dhuri- 148024

O NCDEX

NOTICE TO SHAREHOLDERS

NOTICE TO SHAREHOLDERS

Notice is hereby given that the Twenty-Eighth (28") Annual General Meeting of the Members of IFCI Factors Limited will be held on Monday, the 18" day of December, 2023 at 12 noon through Video Conferencing (VC) Other Audio Video Mems (OMM) in accordance with the applicable provisions of the Companies Act, 2013 read with the Circulars issued by Ministry of Corporate Affairs in this regard. The Annual Report of the Company in the Corporate Internation Seport, Audiors Report and other occuments required to be attached thereto, has been sent to those Shareholders of the Company whose email addresses are registered with the Company/REI Appearation on the Company's Marchine and Company's Active Active Company's Active Company's Active Company's Active Company's Active Active Activ

PUBLIC NOTICE

Kalpataru Multiplier Limited

The registered constituent (s) of the aforesaid memb

The registered constituent (s) of the aforesaid member(s) who have und any tradesclearing through these member(s) are thereby advised to loc claims, if any against the said member(s) within the abovementioned claim from the date of this notification, failing which, it shall be presumed that the claim against the aforesaid member(s) and that all claims against the me shall be deemed to be waived off. Adjudication of the claim shall be at it discretion of the Exchange and/or upon the regulatory directives, if any.

Lescendro de Carlon (1986) and write with all the relevant papers to Ms. Smita Chaudh. Senior Vice President, Investor Services Centre (ISC) department, Natio-Commodity & Derivatives Exchange Ltd., Ackurit Corporate Park, LBS Mc KanjurMarg (W), Mumbai 400 078 or email at jo@ncdex.com

REQUEST FOR QUALIFICATION FOR UNDERTAKING AIRPORT SERVICES AT NAVI MUMBAI INTERNATIONAL AIRPORT Corrigendum No. 1 Navi Mumbai International Airport Private Limited ("NMIAL") has been granted the right to develop, operate and maintain the Navi Mumbai International

Airport ("NMIA") on DBFOT basis. As a part of project development at NMIA, NMIAL proposes to award the

development at NMIA, NMIAL proposes to award the rights to render various airport services, including but not limited to duty-free retail, duty paid retail 8 services, food 8 beverage services, car parking, advertisements and landside development at Navi Mumbai International Airport through a competitive

In continuation to the newspaper advertisement dated 5 June 2023, the last date of submission of Applications in response to RFQ for Airport Services

is being extended on account of amendment in the

Interested parties can participate in the process by submitting required documents and the requisite fee as specified in the Tender Notice available on the e-Portal: https://nmiairport.abcprocure.com. Applicants who have already submitted the requisite

fees and their Application for qualification as per notice published on 05 June 2023, should not respond to this advertisement. For further details and instructions, please visit the E-tenders section of our website: www.nmiairport.co.in Note: NMIAL reserves the right to cancel tende process at any time without prior notice or withou

Date: November 25, 2023 Place: New Delhi

भारतीय रिज़र्व बैंक अट्टाइन





AUCTION OF STATE GOVERNMENT SECURITIES The following State Governments have offered to sell stock by way of auction, for an aggregate amount of ₹35,300 crore (Face Value).

Sr. State/UT Amount to Additional Tenure Type of

| No State/UT | | be raised (₹ cr) | borrowing (Greenshoe) option (₹ cr) | (in years) | auction |
|-------------|-------------------|---------------------|---|---|-------------|
| 1 | Andhra Pradesh | 1,000 | - 2 | 12 | Yield based |
| 2 | Chhattisgarh | 1,000 | 9 | 8 | Yield based |
| 3 | Goa | 100 | 141 | 10 | Yield based |
| 4 | Gujarat | 1,000 | 25 | 3 | Yield based |
| | | 1,000 | - | 6 | Yield based |
| 5 | Harvana | 500 | - | 10 | Yield based |
| | 2008600 | 1.000 | - | 12 | Yield based |
| 6 | Jammu and Kashmir | 600 | 100 | 20 | Yield based |
| 7 | Karnataka | 3,000 | | 11 | Yield based |
| 8 | Kerala | 1,500 | 500 | 20 | Yield based |
| 9 | Madhya Pradesh | 2.000 | - | 14 | Yield based |
| 10 | Maharashtra | 2,000 | | Reissue of 7.70% Maharashtra SGS 2033 issued on November 15, 2023 | Price base |
| 10 | | 2,000 | 8 | Reissue of 7.70% Maharashtra SGS 2034 issued on November 15, 2023 | Price baser |
| 11 | Manipur | 100 | | 15 | Yield based |
| 12 | Punjab | 1,000 | 500 | 13 | Yield based |
| | | 1,000 | 400 | 14 | Yield based |
| 13 | Rajasthan | 1,000 | 20 | 10 | Yield based |
| | A SECONDOCIO | 1.000 | - 8 | 12 | Yield based |
| | | 1,500 | - 6 | 26 | Yield baser |
| 14 | Tamil Nadu | 2,000 | | 7 | Yield based |
| | Anna Caranta | 2,000 | * | Reissue of 6.63% Tamil Nadu SDL 2035 issued on December 23, 2020 | Price Base |
| 15 | Telangana | 500 | - 8 | 12 | Yield based |
| 16 | Uttar Pradesh | 2,000 | - 2 | 10 | Yield based |
| | | 2,000 | | . 11 | Yield based |
| 17 | West Bengal | 2,000 | | 18 | Yield based |
| _ | | 2,500 | - | 20 | Yield based |
| | Total | 35,300 | | | |

in multiple-price format on November 28, 2023 (Tuesday), Individual investors can als place bids as per the non-competitive scheme through the Retail Direct port (https://rbiretaildirect.org.in). For further details please refer to RBI press release date

"Don't get cheated by E-mails/SMSs/Calls promising you money"

INDIA GLYCOLS LIMITED

A-1, Industrial Area, Baopur Road, Keshipur - 244713, Distr. Udham Singh Na Phone: +91 5947 269000/269500, Fax: +91 5947 2753 15/269335 E-mail: compliance.officer@indiaglycols.com; Website: www.indiaglycol. CN: L24111UR1938PLC006997

NOLINE, DE POSONE, BENADU.

TO STATE DE LA COMPANION DE LA COM

remote evening for agroundern of services services (present evening for agroundern of services) and an Executive Director of the Company and payment of remuneration in in consultance with the MCA Conclude, the Company state completed the disk of a consultance with the MCA Conclude, the Company state company agreement on the Register of Members will see the Benedicial Owners as secured aspects on the Register of Members Used of Benedicial Owners as secured in the Register of Members Used of Benedicial Owners as secured in the Register of Members Used of Benedicial Owners as secured with the Register of Members (and in the Presentation collect) for the Register of Members (and in the Register of Members) and control of the Register of Members (and in the Register of Members). The Register of Members (and in the Register (RTMR) or the Obspositories in terms of the requirements specific and the Notice of Members (Members). The Company Register (RTMR) or the Obspositories in terms of the requirements specific and the Notice of Register (RTMR) or the Obspositories in terms of the requirements specific and the Notice of Register (RTMR) or the Obspositories in terms of the requirements specific and the Notice of RTMR (RTMR) or the Obspositories in terms of the requirements specific and the Notice of RTMR (RTMR) or the Obspositories in terms of the RTMR (RTMR) or the Obspositories in terms of the RTMR (RTMR) or the Obspositories in terms of the RTMR (RTMR) or the Obspositories in terms of the RTMR (RTMR) or the Obspositories in terms of the RTMR (RTMR) or the Obspositories in terms of the RTMR (RTMR) or the Obspositories in terms of the RTMR (RTMR) or the Obspositories in terms of the RTMR (RTMR) or the Obspositories in terms of the RTMR (RTMR) or the Obspositories in the RTMR (RTMR)

hard copies of the Notice altogram review service.

A provide plas not been sent for the Post Ball Ballot. The Notice is available on the verbile at your indigators from, website of National Societies (postalory Limits at your verbile at your indigators on, website of National Societies, postalors at your verbile and command the what of Stock Exchange is Bist was beginned and and National Stock Exchange of India Limited at yourself alternates, with bearing and National Stock Exchange of India Limited at yourself and the National Societies of Section 108 and 110 of the Act and exist and Republished and the National Na owide after SNP File. (Is) (on incoloxy, fire 2" blockmider, 42.24 and to the set) recorded in the register of Methers's Beneficial Courses maintained by the Deposition on cut-off date is e-Friday, the 1"F November, 2023 shall only be entitled to main just of Remote e-volving, file instruction on the process of Remote e-voling, include manner in which members who are holding shares in physical from or win by coded in the Notice, and (j) in case of queries. Members may sele not to the Fingus, volded in the Notice, and (j) in case of queries. Members may sele not to the Fingus, volded in the Notice, and (j) in case of queries. Members may sele not to the Fingus of the Vinders's described on the Notice and (j) in case of queries. Members may sele not to the physical character of the Notice and (j) in case of queries. Members may select on the physical character of the Notice and (j) in case of queries. We have a 2-2489 7000 or send a request to Ms. Pallaw Marker, Senior Manager, NSOL, all 2-2489 7000 or send a request to Ms. Pallaw Marker, Senior Manager, NSOL, all 2-2489 7000 or send a request to Ms. Pallaw Marker, Senior Manager, NSOL, all 2-2489 7000 or send a request to Ms. Pallaw Marker, Senior Manager, NSOL, all 2-2489 7000 or send a request to Ms. Pallaw Marker, Senior Manager, NSOL, all 2-2489 7000 or send a request to Ms. Pallaw Marker, Senior Manager, NSOL, all 2-2489 7000 or send a request to Ms. Pallaw Marker, Senior Manager, NSOL, all 2-2489 7000 or send a request to Ms. Pallaw Marker, Senior Manager, NSOL, all 2-2489 7000 or send a request to Ms. Pallaw Marker, Senior Manager, NSOL, all 2-2489 7000 or send a request to Ms. Pallaw Marker, Senior Manager, NSOL, all 2-2489 7000 or send a request to Ms. Pallaw Marker, Senior Manager, NSOL, all 2-2489 7000 or send a request to Ms. Pallaw Marker, Senior Manager, NSOL, all 2-2489 7000 or send a request to Ms. Pallaw Marker, Senior Manager, NSOL, all 2-2489 7000 or send a request to Ms. Pallaw Marker, Senior Manager, NSOL, all 2-2489

| obtain Postal Ballot N | Votice: |
|------------------------|---|
| Physical Holding | Members holding shares in physical mode are requests negister/quicket their nemial adresses by writing to MC Share Transfer Agent Limited ("the RTA") at F-85, 1° Froc Okhal holdstrift Area, Phase-I. Now Delh's 110020 or and admini@mcgregistrars.com along with the copy of the signa- quest letter mentioning the name, folio number and addres of the Member, self-attested copy of the PNA card, self-attest copy of Anahra and copy of share certificate (front & back). |

in fair and transparent manner.

The result of vising conducted through Postal Ballot (through Remote e-votice) will be declared within two working days from the conclusion of Remote E-v-The said result alongwith Scrutinizer's Report will be available on the Comparate www.indiaghycolic.com website of National Societies Objectibly Limited www.indiaghycolic.com and the vertice of Stock Lindrages. DSE Limited at www.indiaghycolic.com.

An National Stock Exchange of India Limited at www.indiagh.com.

ational Stock Exchange of India Limited at <u>www.nseind</u> ution passed by the Members in this Postal Ballot pro:

-00

Place : Noida, U.P. Date : 24-11-2023

New Delhi

financialexp.epap.in

1.52

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

Investors may also visit our website www.taurusmutualfund.com for disclosure(s) relating to TER appearing under sub-section titled "Total Expense Ratio of Mutual Fund Schema-appearing under Section's Statutory Sociosures." The said information about change in base TER's provided in accordance with SEBI Circular no. SEBIHOMIDDF20RP/2018/P2018/16 dated February 05, 2018 for Total Expense Ratio - change and Sedicosure."

Wiebsie: www.taurusmulaallund.com
NOTICE CUM ADDENDUM TO THE STATEMENT OF ADDITIONAL INFORMATION (SAIT).
SCHEME INFORMATION DOCUMENTS (SIDs) AND KEY INFORMATION MEMORANDUM
(YMMs) OF ALL SCHEMES OF TAURUS MUTUALFUND (THE MUTUAL FUND)
Change in Base Total Expense Ratio of Schemets) of Taurus Mutual Fund
NOTICE IS HEREBY GUIVEN and it is proposed to change the base Total Expense Ratio ("TER")
(a. TER excluding additional expenses provided in Regulations (\$26A(t)) and \$2(6A(t)) of SEBI
(Mutual Funds) Regulations, 1996 for the following scheme offered by Taurus Mutual Fund ("the
Fund") was if Frids, of December 2023.

assigning any reason whatsoever

tender process.

scope of services.

NOTICE NO: TIDCO/EoI-03/2023

Date: 24.11.2023 TIDCO plans to establish a test centre for Electromagnetic Interference Electromagnetic Compatability (EMI / EMC) and Communication at Sipcot Industria Park, Vallam Vadagal, Kanchipuram District at a project cost of about Rs. 120 crores as a JV with private industry.

a JV with private industry.

TIDCO (invites interested parties who are involved in electronics testing / design.)

TIDCO (invites interested parties who are involved in electronics testing / design.)

Corosto submittheir response to the Eol.

Interested firms can download the EOl from the website https://tideo.com/8

Www.tndefensecorridocia.

DIPPRIVIADOPSE/VZ023

VEDANTA LIMITED

CINC. L132084H1969FL0291394

Regd. Office: 1º Flor. C' Wing, Lut 103, opporate Anema, Alth Phops. Christials, Andheri (East), Mumbai – 400 093

Phone No. -1º 1-22 664 3607, Far. -1º 1-22 663 4300

Webbai: www.vedanthende.com/Family Compared Reportation Con

| S. | Name of Shareholder(s) | Folio No. | Shares | Distinct | Certificate No. | |
|-----|-----------------------------|------------|-----------|-----------|-----------------|-----------------|
| No. | | FOIIO NO. | Snares | From | То | Certificate No. |
| 1 | K S Narayanan | SGL106609 | 800 | 868643788 | 868644587 | 838424 |
| 2 | Shah Sanjay Pravinchandra | SGL125966 | 200 | 866061116 | 866061315 | 1101670 |
| 3 | Neeta Ashok Sharma | SGI 108483 | 200 | 866265440 | 866265639 | 833391 |
| 3 | Mr. Ashok Manohar Sharma | 30L 100403 | 200 | 000203440 | 000203039 | 033391 |
| 4 | Mr. Dau Lal Bihani | D 003180 | 4080 | 392637971 | 392640010 | 820334 |
| | Wr. Dau Lai Binani D 003180 | 4080 | 786258171 | 786260210 | 820334 | |

For Vedanta Limiteo Prerna Halwasiya any Secretary & Compliance Officer

R. R. Mishra Astrologer, Palmist, Numerologist, Vastu & Gems Ipecialist, Former TV & Press Whatsapp & Mobile 9820113194

Watch on YouTube:

ह्या वर्तमानपत्रांत प्रकाशित झालेल्या कोणत्याही बाहिरातीमध्ये करण्यांत आलेल्या दाव्यांच्या खरेपणा किंवा सत्यतेसाठी नवशक्ति कोणतीही हमी देत नाही. अशा जाहिरातींवर कोणतीही कृती करण्यापूर्वी त्यांनी व्यतः चौकशी करण्याचे किंवा तज्ञाचा सल्ला

प्याः पीकारी करणाये किंवा तारांचा सारता पंचावनात वाकांचा प्रमुख्यतं हो। या वर्धानस्याध्य प्रसरीता द्रालेचना क्षिता अधिकृत व्यासाद्रिया है गिया को असती है केलेचा केलायादी व्याहित्यांच्यांचे कालायादी त्याकांकित दिवापूल करणायां किंवा वरणावेकारक मुख्यावादी किंवा पर्वावांचेकारक माम्युक्तावादी किंवा वरणावेकारक मुख्यावादी किंवा पर्वावांचेकारक पार्वावांचे कालायादी द्यावांची स्थावांचे प्रमाणावे क्यावांचेकारक प्रमाणावे किंवा पर्वावांचेकारक प्रमाणावेकारक प्याक्ष प्रमाणावेकारक प्रमाणा वशक्तिची कोगतीही भूमिका असणार नाही.

CHANGE OF NAME

NOTE Collect the full copy of Newspaper for the submission in passport office.

I, NAMIRA MD. RASHID FIROJAHMAD ANSARI HAVE CHANGED MY NAME TO NAMIRA RASHID ANSARI VIDE AADHAR. CL- 064

I HAVE CHANGED MY NAME FROM ASHWINI BANGERA, ASHWINI J, ASHWINI TO ASHWINI JAGANNATH AS PER AFFIDAVIT DATED 22 NOV 2023, BEFORE NOTARY ADV.SHEEL SHINGANE-KAPREKAR. CL-10 HAVE CHANGED MY NAME FROM O

NAME:- MINAKSHI BHASKAR SALGAONKAR NEW NAME: MEENAKSHI NANDKISHOR HATISKAR ADDRESS : 1705, IRIS, EVEREST COUNTRYSIDE, GB ROAD, KASARVADAVALI, THANE -400615. CL-201

GB ROAD, RASHIVANIAN CHAME FROM HAHE FROM HAHE FROM HAHE FROM HAHE ROAD CHANGH AS FER GAZETTE NO-1M-22232833. CL-301 HAVE CHAMES MY AND FROM SHILPA SHYAM SARAN TO RUBERDAN MUZAFFAR KHAN AS PER AFFIDIANT CL-493

CL-494
I HAVE CHANGED MY NAME FROM:
GEETANJALI DILIP SHARMA TO:
GEETANJALI MOSES CHINAPPA AS PER
GOVERNMENT OF MAHARSHTRA
GAZETTE NOTIFICATION NO
(M-33228931) DATE. NOVEMBER 23 TO
29-2023. CL-501

29-2023. CL-501

I HAVE CHANGED MY NAME FROM ASHOKKUMAR PRAHLADBHAI RAWAL TO ASHOKBHAI PRAHLADBHAI RAWAL TO ASHOKBHAI PRAHLADBHAI RAWAL TO ASHOKBHAI PRAWINABEN ASHOKBHAR RAWAL TO PRAWINA ASHOKBHAI RAWAL AS PER DOUMMENTS.

PRAVINA ASHOKBHAI RAVAL AS PER DOLUMENTS. CL-601 A HAVE CHANGED MY NAME FROM ABADAN MINDO TO ABADAN AND GUENN NAME: MINDO AS PODCUMENTS. CL-601 B HAVE CHANGED MY NAME FROM YUGESH DEVENDRA AGARWAL TO YOGESH AGARWAL TO YOGESH AGARWAL CL-601 C

YOGESH AGARWAL AS PERDOCUMENTS.
CL-901C
I HAVE CHANGED MY MAKE FROM
SUDHA ABAMANISHNINAN ARDAN TO
SUDHA ABAMANISHNINAN ARDAN TO
SUDHA ABAMANISHNINAN ARDAN
DOCUMENTS.
I HAVE CHANGED MY MAKE FROM
ARTI ABHINAY MORE TO ABRTI NAKK
AS PER GOVI. OF MAHARASHNINA
GAZETTE NO. MYZGZ73597. CL-901E
I HAVE CHANGED MY MAKE FROM
KAZI
I HAVE CHANGED MY MAKE FROM
ARALLA JAM NAS PER GOVI. OF
MAHARASHNINA
ARAMALLA SPER DOCUMENTS.

I HAVE CHANGED MY MAKE FROM KAZI
I HAVE CHANGED MY MAKE

I HAVE CHANGED MY NAME FROM KAZI FARIDA MOHAMMED FAROOK TO KAZI FARIDA MOHAMMED FAROOK AS TO DOCUMENTS. CL. 601 H I HAVE CHANGED MY NAME FROM RICHA SUNIL MEHTA TO RICHHAA MEHTA AS PER MAHARASHITRA GAZETTE NO (M-23173463). CL. 760 HAVE CHANGED MY NAME FROM HAVE CHANGED MY NAME FROM I HAVE CHANGED MY NAME FROM BHAVANABAHEN DHIRAJKUMAR PATEL OLD NAME) TO BHAVNA DHIRAJ PATEL (NEW NAME) AS PER AFFIDAVIT NO: 73AA 894759 DATED: 23 OCT 2023. CL- 801

I HAVE CHANGED MY NAME FROM DHIRAJKUMAR NARSINHBHAI PATEL (OLD NAME) TO DHIRAJ NARSINH PATEL (NEW NAME) AS PER AFFIDAVIT NO: 73ÅA 894760 DATED: 23 OCT 2023.

नावात बदल

मी, माझे नाव प्रमोदकुमार रमेश भोगते वरून प्रमोद रमेश भोगटे असे बदलले आहे. पत्ता - २०४. रेडियम ॲनेक्स श्रीयस कॉलनी, आरे रोड, गोरेगाव (पूर्व), मुंबई-४०० ०६३ याबाबत महाराष्ट्र शासन राजपत्र एम-२३२२५६६८ द्वारे २३ नोव्हेंबर ते २९ नोव्हेंबर २०२३ पृष्ठ क्रमांक - १८९ वर बदल प्रकशित करून घेतले आहे. CL-223

जाहीर सूचना

, श्री देवानंद पाठक, रहिवासी पलॅट क्रमांक /१०३, अनंत अपार्टमेंट, ठाकूर कॉम्प्लेक्स, बुटुंबासाठी आणि स्वतःसाठी जबाबदारीने वागणे सुरु बेले तरच मी त्यांना परत घेईन अन्यथा नाकारणे चाल

राहील. जो कोणी त्यांच्याशी संवाद सापतो तो स्वतःच्या जोखमीवर आणि जवाबदारीने असे करतो आणि मला किंवा माश्या बुटुंबाकडून मला जवाबदार परले जाणा

The spirit of Mumbai

प्रिष्या स्वान कः डब्ल्युइ४१/२२/०२ दिनांकित २५-१०-२०२३ साडी. सध्याच्या ई-निविदा वंद होण्याचा तारिख २८.११.२०२३ रोजी ११.०० वा. त्या ऐवजी ई-निविदा होण्याची तारिख १३.१२.२०२३ रोजी ११.०० वा. असा वाचावा. निविदेचा इतर अटी आणि तर्ती लाईक कराः 🚹 facebook.com/WesternRly

is now 94 years old! FREE PRESS JOURNAL www.freepressjournal.in

जाहीर सचना

णाहीर सूचना
णाही सूचना के जाह की सुरेश प्रश्नुकर मार्चा आणि प्या एवा वार्त, त्रीव, मारदीय रिकामी,
३० / ती-किंग, मारदी भवन, पाती पंपाल कि, हो तो उत्रोग मार्चेन, अमेरी (पूर्व) हुंचे १००० ६९,
पाइंडे संगोल त्रेवाल मार्चेन स्थान कि अपन्ति के अपन्ति के आणि मार्चेन स्थान, त्री एवं १००० ६९,
पाइंडे संगोल त्रेवाल हैं एक एक इंडें के अपन्ति के अपने हार्व मार्चेन स्थान, त्री एवं १००० ६९,
पाइंडें संगोल त्रीव हैं एक एक एक स्थान मार्चेन स्थान सुर्वाक्ष के सुर्व के स्थान सुर्व के स्थान सुर्व के स्थान सुर्व के सुर्व क

सम्बन्धावा वहतः उपरोक्त अनुसूची ही खालील मालमत्तांशी संदर्भित आहे. मोगरा गाव, अमेरी (मूर्च), मुंबर्द वेथील सी टी एस क्रमांक १४६ (हिस्सा) वा मूखंडावर, समोर, डॉ. एस रामकृष्णन मार्ग, अमेरी (मुंच) येथे स्थित, तळमजला + भाडेकर राहत मजते असलेल्या श्री शंकरपुरी या इमारतीसह जमीन विच्या सीमा पुर्वीलप्रमाणे आहेत : मजल असलल्या त्रा शकरपुरा या इमारतासह जमान । जन्या सामा उत्तरेला किंवा उत्तर दिशेला : सी टी एस क्रमांक १४६ दक्षिणेला किंवा दक्षिण दिशेला : (डी पी रोड) नागरतास रोड पश्चिमेला किंवा पश्चिम दिशेला : सी टी एस क्रमांक १५०

ताबा सूचना (स्थावर मालमत्तेस्मठी)

ज्ञा अर्था, —
Fernanthers इंडिमाञ्चल इरामिंग फायरमा सिमिटेंग्रेड (CNL55922DL3005PLC159029)
सिम्बोरिद्यानेशन और विकादमान और प्रकार सिमिटेंग्रेड (CNL55922DL3005PLC159029)
सिम्बोरिद्यानेशन और विकादमान और प्रकार सिम्बेरिटें
इंटिंग्रेड और, 2002 अर्थनी माणिकृत जीवराधी आधी बाद पूर्णना करा साम्याप्त दिकारणपूर स्टर्ट
(प्रतिष्ठ मार त्रिकार 2002 अर्थनी माणिकृत जीवराधी अर्था प्रमाण कर सिम्बेरिटें
(प्रतिष्ठ मार तमान विकाद अर्थना अर्थनी माणिक अर्थना कर क्षित्र अर्थना कर्यना कर्यना कर्यना कर्यना कर्यना कर्यना क्षात्र अर्थना क्षात्र अर्थना कर्यना कर्यना कर्यना क्षात्र अर्थना अर्थना क्षात्र कर्यना कर्यना कर्यना कर्यना कर्यना कर्यना कर्यना क्षात्र अर्थना कर्यना क्षात्र क्षात्र अर्थना क्षात्र कर्यना अर्थना क्षात्र क्षात्र कर्यना कर्यना कर्यना क्षात्र क्षात्र क्षात्र कर्यना क्षात्र क्षात्र क्षात्र क्षात्र कर्यना कर्यना क्षात्र क्षात्र क्षात्र क्षात्र कर्यना क्षात्र क्षात्र क्षात्र क्षात्र कर्यना क्षात्र क्षात्र क्षात्र क्षात्र क्षात्र क्षात्र क्षात्र क्षात्र कर्यना क्षात्र क्षात्य क्षात्र क्षात्र क्षात्र क्षात्र क्षात्र क्षात्र क्षात्र क्षात्य

विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेशा बाद्धरे खबरदार करण्यात येते की, या मालमतेषे व्यवहर करू नयेत आणि कोणरवाही व्यवहरायद इंडियाबुल्स हाडसिंग फायनान्स लिमिटेड वी कर्ज आकारापी रू. 4,33,853.88 (रूपये चार लाख तेहतीस हजार आठशे त्रेपत आणि अटुपाऍशी पैसे फक्त) पुथील

कर्जवरांचे लक्ष्य कलम 13 थे उप-कलम (8) थ्या मालमता / मालमतेला मुक्त करण्यासाठी उपलब्ध येळेकडे आकर्षित केले जात आहे.

स्थावर मात्यालेचे वर्णान
करवायण्या गायामध्ये पिता, वर्णाने कर्मात्य स्थायतम् स्थायतम् । 1944 (पण), 231 (पण), 232, 2411-243 (पण), 182, 1943 (पण), 184, 1914ते, 1944 (पण), 231 (पण), 232, 2411-243, 2417-24 प्रोक्टोले, इस्तर-सी 2, "एक्सर्विच्य वर्णाने पणुन ओक्स्याव्य जाणान्या सिर्विण कर्मेन्स्येस्थायना केच्या मात्राच्यार प्रस्तं इ.स. सी 2-410 वर्षाने कर्णों: क्षांग्रस्त 51,00 कन्मेस्थार सीर्यंद्र (182 सम्बेक्सर पूटण्या सात्युल्य) जालुका कर्णात, जिल्ला सामाद्र कर्णों - 401101, महराष्ट्र.

दि स्वस्तिक सेफ डिपॉझिट ॲन्ड इन्व्हेस्टमेंटस् लिमिटेड

सीआयएन : एल६५१९०एमएच१९४०पीएलसी००३१५१ नोंदणी कार्यालय : ४ था मजला, पिरामल टॉवर ॲनेक्स, गणपतराव कदम मार्ग,

क्षाबासय : ३ वा मजसा, मरामस्ट ताजकर, गणससाय कर, लोअर परळ, मुंबई - ४०० ०१३ दूरध्यनी: (०२२) ३०५६५७०० ईमेल आयडी: complianceofficer.swastikgjpiramal.com वेबसाइट: www.theswastiksafedeposit.in

विशेष सर्वसाधारण सभा, ई-मतदानाची सूचना

विशेष सर्वसाक्षासण सभा, ई—मतदानाची सूचना मूखना यहारे त्यात के की, ऐ स्वतिरुक्त के दिश्यित और इन्टरनेट्या सिप्टिडच्या सम्प्राद्धारी स्वार्थन प्राथमित के की की स्वतिरुक्त के दिश्यित और इन्टरनेट्या सिप्टिडच्या सम्प्राद्धारी परित्ति विशेष सर्वकारण स्वत्र (इतीएस) रिवर्ड र नोवेख, २०३३ रोजिच्या सूचने नमूर केले के कामका करणमात्री आदिशीत्या, ३१ मत्रवत, प्रित्ता की स्वत्र अवेख, नाल्यात कर माने, तीन प्रताद केली स्वत्र अवेख, नाल्यात कर माने, तीन प्रताद कर स्वत्र अवेख, नाल्यात कर माने, तीन स्वत्र अवेख, नाल्यात कर माने, तीन स्वत्र अवेख, नाल्यात कर माने, विशेष अविषे ते मुक्ति कर स्वत्र अवेख अविष्ठ आधि को मारे कामित्र के नोवेखा र २२३ रोजी पूचना, अर्टेटम स्वीध आधि को मारे कामित्र केला कर स्वत्र अविष्ठ आधि को मारे कामित्र काम

अवानारहण्या प्रकार प्रश्न हा हिस्सांचा रिकायमध्या प्राप्ता कर्मा कर्मा स्वार्ध (सिस्टर) अविशेष क्षेत्र हिस्सांचा रिकायमध्या प्राप्ताच्या रूप क्ष्य प्राप्ताच्या रूप आयुक्ति कर प्रश्न क्ष्य प्राप्ताच्या रूप अवाना स्वार्ध स्वार्ध आयुक्ति कर प्राप्ताच्या रहण सांच्याच्या रूप अवाना स्वार्ध स्वार्य स्वार्ध स्वार्ध स्वार्ध स्वार्य स्वार्ध स्वार्ध स्वार्ध स्वार्ध स्वार्ध स्वार्ध

मेहेन.

ई-मनदामार्थी संबंधित कोणसीही चौकशी किया माहितीकरिता सभासत-extinagination, फोन: १८००-२२२-५५० किया (a) श्री. अशोक शेरम, एक्ट्रीमें-टीकी हुए, ई-मेंस <u>anhot, benquaritinhentme coin</u>, फीड क. २२-४ ११९८८०० योग सर्चक कर शकता है उत्स्वृृृतिक भाष्याद्वा मतदानशी संबंधित तक्कारी सोडवतील.

भाष्यानक संक्षा प्रिकारील अंक हिम्मीहित प्रकारी संवधित तक्कारी सोडवित तक्कारी सोडवतील.

काण : मुंबई नांक : २४ नोव्हेंबर, २०२३

ner. दी स्वस्तिक सेफ डिपॉझिट ॲन्ड इन्व्हेस्टमेंट्स लि.करिर जितेश के. अगरवार

अधिकृत अधिकारी इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स लिमिटेड

व्याज 16.08.2023 पासन प्रत्यक्ष भरणा करेपर्यंत लागेल

तारीख: 21.11.2023 स्थळ: ठाणे

े सी टी एस क्रमांक १५० : सर्वपद्धी राधाकृष्ण क्रॉस रोड (डी पी रोड) मेससं सुनील अँड कं र्गेला किंवा पर्व दिशेला

जाहीर सुचना

आहिरि सूचनी
क्लोका यहाँ स्विधित्या से वे हैं, रावेश्वर सिंग, आस्प्या सोसारटीये समासद आणि
'हान-टेक' डेड्ट्रीयल सेंटर प्रिमाससेस'
नावण्या मारातीयांत्रित कब्र मन्दासांद्रीय पुरिष्ट क्र. ५५ भारक सोनी कळाले आहे की, पुरिष्ट क्र. ५५ भारक सोनी कळाले आहे की, पुरू तेंग्रंग, प्रमाणक क्र. ५५ है एकता हरकी, गांका झाले आहे किया सांत्रा साम्या मारा आणि क्यों में प्रस्तेचना युक्त प्रमाणकाला बङ्जान स्वस्त प्रमाणका कर्ती क्योंता झालि त्या के से आहे. प्रमाणकाला कर्ती क्योंता झालित प्रमाण आहेत:

युनिट क्र. १५, रु. १५०/= च्या ५ शेअर्ससाठी विभिन्न क्र. ७१ ते ७५ धास्क

पुरित्द हर. १९, ८. १९०/- च्या ६ असिर, १९८० - च्या ६ अस्तिसारी विसित्त ७ १९ ते ७ भारता असामारी विस्तित १० प्रमाणस्य सामारी असीर सिता विकी अस्तासस्य, रात, धारता, असीर सिता विकी अस्तासस्य, रात, धारता, इस्ते असीर सिता विकी अस्तासस्य, सामारी असीर सिता विकी सिता विकी अस्तासस्य, रात, धारता, सिता विकी सिता विकी सामारी असीर सामारी असीर सिता असीर का सिता असीर सामारी असीर सिता असीर

सह।/-हाय-टेक इंडस्ट्रीयल सेंटर प्रिमायसेस को-ठिकाण: मुंबई ऑप. सोसायटी लि.साठी दिनांक: २४ नोव्हेंबर, २०२३ मानद सचिव

ताबा सूचना (अशान्य पानक्रमेगारी)

जारी केली. प्रतार करियात कर्मपात कर्मपात अगराती उरालामुळे चाहुंदे कर्मपात आणि सर्वसामान जानोता सुपता देखाता को ती, याद सारायाते करता 3 भी उन करता (३) आहा विकासीटी हंटरेस्ट (एक्सिसिन्ट) करूर, 2002 में विकास 3 अन्योद पात हालिक्स्तामा वाली तीन क्रिकेट्या मारामीली कर्मपात करता है। अपने अगरा हालिक्स्तामा कर्मानी कर्मिन्य मारामीली क्राला कर्मी कर्मिन्द कर्मान्य मारामीली क्राला कर्मान्य कर्मपात कर्मिन्द कर्मपात कराल कर्मपात कर्मपात कर्मपात करा कर्मपात कर्मपात

कर्जदारांचे लक्ष्य कलम 13 चे उप-कलम (8) च्या मालमत्ता / मालमत्तेला मक्त करण्यासाठी उपलब्ध वेळेक

स्वार्णवार मध्या सिंग आणि समानेले से स्वीर पार्थिय मा 212, 123, 124, 125, 126, 127, 128

131, 134, 140, 143 ए, 143 से, 144, 146 ए, 146 से आणि 147, एती कर. 6 वर सोधकार असानेले पुण्य सार्थुं मध्यु मेळाव्या मामान्य सम्भाव स्वार्णक समानेल हुए पण्या प्रित्य मानावार मानावार स्वार्णक स्व

अधिकृत अधिकारी इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स लिमिटेड

जाहीर सचना

सदर सूचना ही मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यातील बोरिवर्ल तालुक्यातील मंगोरी गावातील आणि सध्या मुंबई महानगरपालिकेच्या हदीतील मेसर्स लेक्सन सिस्टिम्म प्रा लि यांच्या मालकीच्या १. सी टी एस क्रमांक २३९ सर्व्हे नंबर १०९, हिस्सा क्रमांक ९ या भूखंडावरील १०५१.२० चौरस मीटा अधिमापन असलेली जमीन २. सी टी एस क्रमांक २३८ सब्हें नंबर १२६, हिस्सा क्रमांक १ या भूखंडावरील २७३२.८० चौरस मीटर अधिमापन असलेली जमीन ३. सी टी एस क्रमांक २०७ सब्हें नंबर १२६, हिस्सा क्रमांक ३ य भरवंडावरील २११८.५० चौरस मीटर अधिमापन असलेली जमीन ४. सी टी एस क्रमांक २०४ सर्व्हे नंबर १२७, हिस्सा क्रमांक १ या भूखंडावरील २५९८.५० चौरस मीटर अधिमापन असलेली जमीन ५. सी टी एस क्रमांक २२३ सर्व्हे नंबर १२५, हिस्सा क्रमांक ९ या भूखंडावरील १०४५.५० चौरस मीटर अधिमाप १९५, हिस्सा क्रमांक स्थान वर्षा मुख्यावरात १७४१...५ पारत माटर जावनाम असलेली जमीन ६. सी टी एस क्रमांक २७८ सव्हें नंबर ११०, हिस्सा क्रमांक १३ वा मूखंडावरील २३६,१० चीरस मीटर अधिमागन असलेली जमीन ७. सी टी एस क्रमांक २४३ सव्हें नंबर १०९, हिस्सा क्रमांक ६ वा मूखंडावरील १६४.५० चौरस मीटर अधिमापन असलेली जमीन या मालमत्तेसंदर्भातल्य हकांची चौकशी करण्यासाठी प्रसिद्ध करण्यात येत आहे.

विक्री, भेटवस्तू, भाडेगट्टी, वारसा, विनिमय, गहाण, भार, धारणाधिकार, न्यास, मालकी, सुविधाधिकार, जप्ती किंवा इतर कोणत्याही अधिकारांच्या योगे सदर मालमत्तेच्या संदर्भाने कोणतेही दावो किंवा हितसंबंध असलेल्या व्यक्तींनी यासंदर्भात सदर सूचना प्रकाशित झाल्यापासून १४ दिवसांच्या आत खाली सही करणाऱ्याच्या कार्यायालयाशी संपर्क साधावा. तसे न झाल्यास अशा कोणत्याही दाव्याचा संदर्भ रहित करण्यात आला आहे असे समजून सदर विक्री व्यवहार पूर्ण करण्यात येईल.

ि... दिनांक २४ नोव्हेंबर २०२३

. ॲडव्होकेट १०४, सरोज प्लाझा १५० फीट वाईड फ्लायओव्हर रोड मॅक्सस मॉल जवळ भाईंदर (पश्चिम)

बैंक ऑफ़ इंडिया BOI

<u>सार्वजनिक सूचना</u>

भेसर्स एवीसी ट्रॅक्सिम प्रायव्हेट लिमिटेड (कर्जदार कंपनी)

आता, मद्र सूचना प्रकारित करन, आगरी पुन्ता एक्टा उपरोक्त कर्यद्रा कंपनीता सूचना पंचवाराठी विक वृंक ऑक इंडिया, चेंबूर प्रावेशी संपर्क सायण्याचा आणि या प्रकाशनाच्या १- दिवसांच्या आग उ रेतो. वर आमहता १- दिवसांच्या आता कोणाती प्रतिसाद विकास साही, तर असे मामले व्यक्ति ने मानले व्यक्ति की नोता प्रकारित व्यक्तिया व्यक्तिया मानले आहे आणि त्यांच्याकर्ष्ट कथाव करणाताठी कर आणि केंक्स प्रकारणात पुढे चालु देवेता.

सहाय्यक महाव्यवस्थापक वसुली विभाग, एच.ओ

edanta transforming for good

हार पूर्ण करताल. ॲंड. मनिष चिंतामण मुकणे

वेदांता लिमिटेड

सीआवएन : एल१३२०९एमएच१९६५पीएलसी२९१३९४ 'सी' विंग युनिट १०३, कॉपॉरेट ॲल्हेन्यु, अवुल प्रोजेनटम्, चकाला, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००९३, वनी क्र. +९१-२२-६६४३४५००, फॅक्स : +९१-२२-६६४३४५३०,

सूचना

ाद्वारे सूचना देण्यात येते की, कंपनीचे खाली वर्णन रु. १/– दर्शनी मृल्य असलेले पुढील शेअर प्रमाणपत्र हे हरविले/गहाळ झाले आणि स चुना प्रकाशनाच्या तारखेपासून १५ दिवसांच्या आत हरकत प्राप्त न झाल्यास, आम्ही प्रतिलीपी शेअर प्रमाणपत्र जारी करण्यास विचार करू

| | ЭŦ. | शेअस्थारकाचे नाव | फोलिओ क | शेअर्स | विभि | ন্ন ক্র. | प्रमाणपत्र |
|---|------|----------------------|---------------|--------|-----------|-----------|------------|
| | क्र. | | | | पासून | पर्यंत | 事. |
| | 8 | के एस नारायणन | एसजीएल१०६६०९ | ۷00 | ८६८६४३७८८ | ८६८६४४५८७ | ८३८४२४ |
| | 2 | शाह संजय प्रविणचंद्र | एसजीएल१२५९६६ | 500 | ८६६०६१११६ | ८६६०६१३१५ | ११०१६७० |
| | 3 | नीता अशोक शर्मा | एसजीएल१०८४८३ | 200 | ८६६२६५४४० | ८६६२६५६३९ | 498868 |
| | 1 | अशोक मनोहर शर्मा | एसजाएलरण्टहट२ | | | | |
| | ¥ | श्री, डाऊ लाल बिहानी | डी००३१८० | 8060 | ३९२६३७९७१ | ३९२६४००१० | 650338 |
| ı | | | | | ७८६२५८१७१ | ७८६२६०२१० | 01-440 |

ठिकाण: नवी दिल्ली **दिनांक:** नोव्हेंबर २५, २०२३

वेदांता लिमिटेड करि अरणा हलवास्य कंपनी सचिव आणि अनपालन अधिकार्र

The Mogaveera Co-operative Bank Ltd.

नोंदणी. आणि प्रशासकीय कार्यालय :

५ वा मजला, मोगावीरा भवन, एम.व्ही.एम. एज्युकेशनल कॅम्पस मार्ग, वीरा देसाई रोडलगत, अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०० ०५८.

मागणी सूचना

सागणा सूचना दी मोगावीच को -ऑपरेटिव्ह बैंक ति. च्या प्रापिकृत अधिकान्यांनी खालील तपशिलानुसार सर, सूचना जारी केल्याच्या तारखेषासून ६० दिखाति बक्तवाकी रकमेची मागणी कण्यायाळी खालील नासून कर्तवर/हणीदारांना सरकेसी असेट २००१ च्या करता १३(२) च्या असुणतनामध्ये मागणी सूचना जारी केलेली आहे. यूचनेचे सदर प्रकाशन हे खालील कर्जदार आणि हमीदारांच्या माहितीसाठी कण्यात वैत आहे.

| 1 | अ. कर्जदार/ | | मागणी सूचना तारीख | मिळकर्तीचे वर्णन आणि |
|---|-------------|---|--|--|
| 1 | 雍. | हमीदारांचे नाव | आणि थकवाकी रक्कम | तारण मत्तेचे मालक |
| | ۶. | मे. स्वाती प्लास्टिक (प्रोप्रा: श्री. दिनेश कुबेर सिंग भाटी) — कर्जदार श्री. दिलीप धनाजी पवार श्री. भारकर धनाजी पवार सी. शोभा दिनेश भाटी — हमीदार | २३.१०.२०२३ आणि रु. ७६,४४,२४९.९६ (३१.०८.२०२३ रोजीस सह ०१.०९.२०२३ पासून पुढील व्याज) | पलंट क्र. ७०४, ७ वा मजला, ई-विंग, मक्ट्री सीएचएसएल, इमारत क्र. ५, एव्हरशाईन मिलीनयम पराडाईज, सेक्टर-खख, ठाक्ट् व्हिलेज, काट्रिकली (पूर्व), मुंबई-४००१०१, मोजमापीत ५७५ चौरत फूट (चर्ट् क्षेत्र समाविष्ट बाल्कनी) श्री दिश कुवेर सिंग माटी आणि सी. शोभा दिशेष भाटी यांच्या मालकीले. |
| | ? | मे. २ एस आर आणि आसोशिएट्स (प्रोप्रा: श्री. सुनील लक्ष्मण देसाई) - कर्जदार सी. अर्चना सुनील देसाई श्री. सलीम अन्यर मुखा श्री. मलाक न्यत्री मुखा श्री. परशुपाम रामचेंद्र विंचू - हमीदार | १६/११/२०२३ आणि रु. ४२,३१,३८८.९० (३१.०८.२.२३ रोजीस सह ०१.०९.२०२३ पासून पुढील व्याज) | फ्लॅट क्रमांक सी/५०१, इमारत क्र २०, न्यू रिहोशी एक्टर्स पीपचएस लिमिटेड, न्यू महाडा कॉम्प्लेक्स, फिल्म मिटिरोड, न्यू टिंडोंग, गीरांचा (२५), मुंबर्ट-५०००६५, ८६० ची.फूट (एसबीच्) क्षेत्र श्री. सुनील लक्ष्मण देसाई आणि सी. अर्चना सुनील देसाई यांच्या मालकीच |
| | | श्री. सुनील लक्ष्मण देसाई सौ. अर्चना सुनील देसाई – कर्जदार श्री. सलीम अन्वर मुख्ला श्री. मटाफ नदीम मुख्ला श्री. परशुराम रामचंद्र विंचू – हमीदार | १६/११/२०२३ आणि रु. ३९,९०,०१२.०० (०२.०९.२०२३ रोजीस सह ०१.०९.२०२३ पासून पुढील व्याज) | |
| | | श्री. किसन साहेबराव पाटील सौ. मृणाल किसन पाटील – कर्जदार श्री. आदिश लक्ष्मण राईकवार श्री. जितेंद्र चंद्रकांत बाळसराफ – हमीदार | पुढील व्याज) | फ्लॅट क्र. ६०४, ६ वा मजला, "बी-३" बिंग, हिश्यम हाइट्स बी३ सीएचएस लि. गिल्बर्ट हिल, अंबेरी (पश्चिम), मुंबई-४००५८, मोजमापीत ४२५ ची.फूट. (कार्पेट) क्षेत्र श्री. किसन साहेबराव पाटील यांच्या मालकीचे |
| | | मे. नक्ष कन्द्रकान कं. (प्रोप्रा: श्री. मोहम्मद अन्वर अली शेख) - कर्जदार श्री. तुरिसलाम नुराली शेख श्री. संक्ष चंदुलाल रुघानी सी. फेहमिदा अन्वर शेख श्री. शेख जावाज आलम – हमीदार | १८/११/२०२३ आणि रु.३१,६०,५७६.०० (०७.०९.२०२३ रोजीस सह ०१.०९.२०२३ पासून पुढील व्याज) | फ्लॅंट क्रमांक ए/७०१, ७ वा मजला, स्टार रेसिडेन्सी सीएबरस लि. न्यू हॉल रोड, कुली (पश्चिम), मुंबई ४०००७० मोजमाणीत ५२१ वी.फूट. (बर्ट्ड) क्षेत्र श्री मोहम्मद अन्वर अली शेख यांच्या मालकीचे. |
| | | श्री. सतीश सुभाष इंदुलकर श्री. सुभाष विष्णू इंदुलकर – कर्जदार श्री. रामचंद्र श्रीपत पालांडे श्री. मयूर भार्गव खानविलकर –हमीदार | १८/११/२०२३ आणि रु. ४,४८,८६१.९६ (१२.०९.२०२३ रोजीस सह ०१.०९.२०२३ पासून पुढील व्याज) | फ्लंट क्र सी -७,दुसरा पजला, जय ओम गुरुगाऊली सीएचएस लि., सखाराम कॉम्प्लेक्स, कैलाश नगर, डॉबियली (पश्चिम), ठाणे-४२१२०२ मोजमापीत ३३६ चौ.फूट. (बिल्ट अप) क्षेत्र श्री सतीश सुभाष इंदुलकर यांच्या मालकीचे. |
| | | श्री. अजित यशवंत कोयंडे - कर्जदार श्री. गिरीश गोपाळ वाघमारे श्री. सुभाष रामनारायण झा - हमीदार | १८/११/२०२३ आणि रु. ७,०७,९८९.०० (१७.१०.२०२३ रोजीस सह ०१.१०.२०२३ पासून पुढील व्याज) | फ्लंट ऋ. २०१, दुसरा मजला, श्री सिद्धी अपार्टमेंट, हाऊस क्रमांक ००९५/०००६ गावठाण, सेक्टर ऋ. १९/ए, कोपरखेरणे, नवी मुंबई- ४००७०९ मोजमापीत २०५ चौ.फूट. (चटई) क्षेत्र श्री अजित यशवंत कोयंडे यांच्या मालकीचे |
| П | <u> </u> | | | |

्राच्या नारकाथ कर्जदार /स्पीदार यांना याद्वारे कळवित्रपात येले की, जर सदर सूचना प्रसिद्धी तारखेपासून ६० दिवसांत वरील नमूद राक्ष्म कर्जदार /हमीदारांनं पुक्तों केली नाही ता बैंकेचे प्राधिकृत अधिकारी सर्ऐसी ऑस्टच्या ततुर्वीन्यये बरील नमूद गहाण मिळकत/तारण मत्तेचा कब्जा घेतील आणि त्यानंतर लिलाख करतील.

आणि त्यानंतर रिलाव करतील. कर्जदा/प्रतिराद मां करेचा रीखा पूर्व सहमती ग्राम केल्याशियाय वरील नमूर तारण मत्ता विकी, भाडेपड्डा किंवा अन्य मागति हस्तांतर करण्यासाठी सरकेमी अंबरच्या करूम १३(१३) अन्वये प्रतिवंध सुद्धा करण्यात वेत आहे. सरकेमी अंबर, २००२ च्या कलम १३ (२) च्य सुबनेनुसार ही जाहीर सुबना आहे. कर्जदार/हमीदार यांना कोणत्याही कामकाजाच्या दिवशी निम्नस्वाक्षरीकारांकडून कलम १३(२) अन्वये मूळ सुबना प्राप्त करण्याचा सङ्खा

केजदार/हमादार याना का देण्यात येत आहे. दिनांक: २४.११.२०२३ ठिकाण: मुंबई

सही/-प्राधिकृत अधिकारी, जना स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड

जना स्मॉल फायनान्स बँक (शेड्युल्ड कमर्शियल बँक)

<u>नोंदणीकृत कार्यालयः</u> दि फेअरवे, तळ आणि पहिला मजला, सस्हें क्र. १०/१, १५/२ आणि १५/२वी, डोमलूर लगत, कोरामंगला इन्ह सिंग सेंड, इंजीएल बिज़नेन पाकंत्या पुत्ते, सल्लायहा, बंगहुल – ५५००७१. विधागीय जाया कार्यालयः जाये क्र. आणि ५, तक्र मजला, इंडियानुब्रल सिंग्ट लंडिक स्थानसारे साई, हिर्गालयों चेडीज, पोखला सेंड, क्रोणे पिखन म २००६१०.

ई-लिलाव सूचना

सिववृद्धिरावक्षेत्रत्र अंक रिकन्ट्रकान आँक फायनाजियल असेरस् अंक एक्सोसंद्र आंक सिववृद्धिर ट्रेटंस्ट अंक्ट (सर्वसारी अंक्ट) २००१ सहवास्त्रा सिववृद्धिर ट्रेटंस्ट (स्वेसीस्ट) रूपा १००० रूपा सिववृद्धिर के स्वात्यास्त्र सिववृद्धिर के स्वात्यास्त्र सिववृद्धिर के स्वत्यास्त्र सिववृद्धिर के सिववृद्धिर

| अ. इक. | कर्ज खाते क्रमांक | मूळ कर्जदार/ सह-कर्जदार/ हमीदारांचे नाव | १३-२ सूचनेची तारीख | कञ्जाची तारीख | २४.११.२०२३ रोजीस विद्यमान उर्वरित धकवाकी | मिळकतीच्या निरिक्षणाची तारीख आणि वेळ | राखीव किंमत भा. रु. त | इसारा अनामत रक्कम (इअर) भा. रु. त | ई-लिलावाची तारीख आणि वेळ | बोली सादर करण्याची अंतिम तारीख, वेळ आणि ठिकाण |
|-----------|----------------------|--|--------------------------|------------------|--|--|---|---|--------------------------------|---|
| ş | ३०९९८९५०००२४९ | १) संदेश महादेव चोगल, २) रोहिणी संदेश चोगले | १४.०६.२०२२ | ०७.०६.२०२३ | रु. ६,६७,१०९.८६ (रुपये सहा लाख सदुसष्ट हजार एकशे नऊ आणि छड्डाऐंसी पैसे मात्र) | स. ५.३० त | ह. १०,२०,०००/ – (रुपये दहा लाख वीस हजार मात्र) | (रुपये एक लाख | २६.१२.२०२३ @ ११.३० वा | २२.१२.२०२३ रोजीस सायं. ०५.३० पूर्वी जना स्मॉल फायनान्स बँक लि., शॉप क्र. ४ आणि ५, तळ मजला, इंडियाबुन्स मिंट ग्लॅंडिस अल्यारेस रोड, हिरानंदानी मेडोज, पोख्यण रोड, ठाणे पश्चिम – ४००६१०. |

तारण मतेचा तपत्रीतः : स्थावः मिळका मोजमानित ६५५ ची. छू., मर्चे ऋ. ०१, तळ मकता, वी बिंग, ताओ विहता, स. ऋ. १६, हिस्सा ऋ. ७/३, अपार्ट./पीओ. भत, कल्याण पूर्व, ता. अंबसाध, वि. ठाणे – ४२१३०६ चे ते सर्व भाग आणि विभ आणि सरा चीनन ही पूर्वीत्रामाणे सीमाबद्ध आहे. पूर्वः त्मानची ए विण, परियमः मोकळी बाणा, उसरः सता, दक्षिणः तिवाई अपार्ट.

पियां की अपने से बेंग आहे क्या के आहे को का है का करने करने कि का को का कि का

दिनांक : २५.११.२०२३, ठिकाण: मुंबई

जाहीर सूचना